



कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील

आलिशान जीवनशैली....!



P53000054594



- ▶ 1, 2, 3 BHK प्रिमिअम फ्लॅट्स
- ▶ कमर्शिअल शॉप्स
- ▶ प्राईम लोकेशन



‘लॅंडमार्क स्क्वेर’
मध्ये आपलं स्वागत आहे!




कोल्हापुरातील
जरग नगरात वसलेले, लँडमार्क स्वचेअर
हे शांतता आणि उतम सोयीसुविधा यांचे
उतम मिश्रण आहे!



1, 2, 3 BHK प्रिमिअम फ्लॅट्स
आणि कर्मशिर्झिल शॉप्स

लँडमार्क स्वचेअर,
हा एक आधुनिक जीवनशैली
व विविध सुविधांनी परिपूर्ण असलेला प्रोजेक्ट
कोल्हापुरकरांच्या सेवेत रुजू होत आहे !






आमच्या अपार्टमेंट्समधून काळजीपूर्वक डिझाइन केलेले **1 बीएचके, 2 बीएचके आणि 3 बीएचके निवडा**, जे कि तुमच्या कुटुंबाच्या गरजा आणि तुमचे स्वप्र पूर्ण करण्यासाठी तयार केले आहेत.

तुम्ही जर तरुण नोकरदार आहात ज्याचं एक वाढत कुटुंब आहे किंवा तुम्ही एक हुशार गुंतवणूकदार असाल, तर **लॅंडमार्क स्क्वेअर** एक यशस्वी जीवन जगण्यासाठीची परिपूर्ण जागा प्रदान करते.

आमच्या विचारपूर्वक बनविलेल्या व्यावसायिक दुकानांची निवड तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करते आणि उद्योजक आणि व्यवसायधारकांसाठी उत्तम संधी प्रदान करते.




सोयी-सुविधा :

- ✓ सोसायटी कार्यालय
- ✓ सोलर पाण्याची प्रणाली
- ✓ पिण्याच्या पाण्यासाठी शुद्धीकरण प्रणाली
- ✓ बोरवेल साठी सॉफ्टनर प्रणाली
- ✓ 25,000 लिटर पाण्याची टाकी
- ✓ बॅटरी बॅकअपसह 2 लिफ्ट्स
- ✓ पार्किंगसाठी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पॉइंट्स
- ✓ पहिल्या मजल्यावरील सामायिक पसेजमध्ये गार्डन/ सुशोभीकरण
- ✓ सौर ऊर्जेने चालणारे सामायिक जागेवरील लाइट्स
- ✓ कॉमन जागेसाठी 24x7 सी. सी. टीव्ही निरीक्षण



आधुनिक जीवनशैलीतील विविध सुविधांनी
परिपूर्ण असलेला प्रोजेक्ट
कोल्हापुरकरांच्या सेवेत रुजू होत आहे !



9898523399

स्वचेअर अँगल इन्फ्रास्ट्रक्चर
ऑफिस: कलिका कॉम्प्लेक्स,
फ्लॅट नं. 3, संभाजी नगर, कोल्हापूर
416012

लॅंडमार्क स्वचेअर

साईट: आर. एस. नं. 594/A, प्लॉट नं. 353,
स्वामी समर्थ नगर, जरग नगर, कोल्हापूर
416012

